

महाराष्ट्र राज्य  
धर्मादाय आयुक्त,  
महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय

धर्मादाय आयुक्त भवन, 3 रा मजला, 83, डॉ. अँनी बेझंट रोड, वरळी, मुंबई -400 018. दूरध्वनी क्रमांक 24935434 आणि 24935490 फॅक्स 24976420	Dharmadaya Ayukta Bhavan, 3 <sup>rd</sup> Floor, 83, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018. Tel No. 24935434 and 24935490, Fax No. 24976420.
E-mail:- mahastate@mahacharity.gov.in	cc- Web- charity.maharashtra.gov.in

जा. क्र./ /

दिनांक : ०५.०४.२०२०

आवाहन

विषय- मा. मुख्यमंत्री साह्यता निधीमध्ये स्वेछेने आर्थिक मदत करण्याबाबत...

संदर्भ- १) महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना (COVID-१९) या विषाणुच्या फैलावामुळे निर्माण झालेली परिस्थिती.

महोदय/महोदया,

सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना (COVID-१९) या विषाणुच्या फैलावामुळे जगातील इतर देशाप्रमाणे परिस्थिती निर्माण झालेली असून त्याचा सामना करण्यासाठी केंद्र शासन तसेच राज्य शासन त्याचे परिने सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. तरी देखील, आणखी प्रभावीपणे उपाययोजना करण्यासाठी शसकीय यंत्रणेस मदत म्हणुन मा. पंतप्रधान साह्यता निधी आणि मा. मुख्यमंत्री साह्यता निधी मध्ये आर्थिक स्वरुपात मदत करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.

या परिस्थितीत, या कार्यालयाकडुन केलेल्या आवाहनास महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत संस्था आणि न्यासाकडुन मिळत असलेला प्रतिसाद अभिनंदनास पात्र आहे.

तथापी, अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही इसमास/अनोंदणीकृत संस्थेस/व्याक्तिसमुहास महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, १९५० च्या कलम ४१सी मध्ये विहित केलेल्या तरतुदींचा अवलंब केल्या खेरीज, जनतेकडुन वर्गणी जमा करता येत नाही. या तरतुदींचा भंग केल्यास, संबधीत इसम/अनोंदणीकृत

संस्था/व्याक्तिसमुह उपरोक्त नमुद केलेल्या कलमातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कार्यवाहीस पात्र ठरतात.

जनतेकडून सामाजिक बांधिलकी पोटी दिलेली वर्गणी, ही योग्य त्या अधिकृत ठिकाणी पोहचणे आवश्यक आहे. जेणेकरून, सदर देणगीचा इच्छित उद्दिष्ट पूर्तीसाठी, म्हणजेच सद्य परिस्थितीमध्ये, प्राधान्याने कोरोना(COVID-१९) विषाणुच्या फैलावामुळे निर्माण परिस्थितीचा सामना करण्यासाठीच्या उद्देशासाठी वापरली जाईल. त्यामुळे असे आवाहन करण्यात येते की, वर्गणी देत असताना, वर्गणी गोळा करणारे इसम/संस्था/व्याक्तिसमुह कायदेशीरपणे वर्गणी गोळा/जमा करत आहेत, याची खातरजमा करावी.

त्याहीपुढे, वर्गणीदारास शक्य असल्यास, जमा करावयाची वर्गणी शासनाने तयार केलेल्या संकेतस्थळ (संकेतस्थळाचा पत्ता:- <https://cmrf.maharashtra.gov.in/DonationOnlineForm.action>) चा वापर करून (नेट बँकिंग/क्रेडिट कार्ड/डेबीट कार्ड इ. द्वारे ) देखील जमा करू शकतात. या खेरीज, वर्गणीदारास द्यावयाची वर्गणी, त्याचे जवळच्या जिल्हाधिकारी अथवा तहसीलदार कार्यालयात देखील रोख धनादेशाने जमा करू शकतात.

या द्वारे पुन्हा एकदा तमाम जनतेस आवाहन करण्यात येते की, सदर परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे शासकिय यंत्रणेस सढळ हाताने भरघोस मदत करावी.

**सही/-**

धर्मादाय आयुक्त,  
महाराष्ट्र राज्य, मुंबई.

**प्रत आवश्यक त्या कार्यवाहीसाठी —**

1. धर्मादाय सह आयुक्त -१ आणि २, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
2. सर्व धर्मादाय सह आयुक्त,

पुणे विभाग/बृहन्मुंबई विभाग/नाशिक विभाग/कोल्हापुर विभाग/औरंगाबाद विभाग/लातूर विभाग/अमरावती विभाग/नागपुर विभाग(पुढील कार्यवाहीसाठी आणि संबधीत प्रादेशीक कार्यालयास आवश्यक त्या कार्यवाहीसाठी आणि प्रसिध्द करण्यासाठी अग्रेषित करण्यासाठी)